### METALYST FØRGINGS LIMITED

(formerly known as Ahmednagar Forgings Limited)

Registered Office:

Gat No.614, Village Kuruli Khed, Pune, Maharashtra - 410501 Tel.: +91-8087090023

CIN No. is L28910MH1977PLC019569

Ref.No.: MFL/BSE/NSE/2020-21

Date: January, 12th 2021

To,

The Secretary, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy, Towers Limited, Dalal Street, Mumbai - 4000 01,	The Secretary, National Stock Exchange Limited, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051,
Scrip Code: 513335.	Symbol: METALFORGE.

<u>Sub: Submission of Newspaper cutting pertaining to publication of Notice for transfer of equity shares and unclaimed dividend to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account</u>

Dear Sir / Madam,

Please find enclosed the copies of the newspaper publication of notice to shareholders published, pursuant to Section 124(6) of Companies Act, 2013 read with the IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, in English and Regional language Newspapers i.e. Financial Express and Loksatta respectively on 12.01.2021.

The aforesaid Newspaper Publications are also uploaded on Company's website i.e. www.amtek.com/mfl.php.

You are requested to kindly take the same on record and oblige.

Thanking You, Yours faithfully,

For Metalyst Forgings Limited

(A Company under Corporate insolvency Resolution Process)

cn

(Plyush Kumar)

Company Secretary

Issued with Approval of Mr. Dinkar T. Venkatasubramanian

(Resolution Professional)

IP Registration no. IBBI/IPA-001/IP-P00003/2016-17/10011

(Metalyst Forgings Limited is under Corporate Insolvency Resolution Process of the Insolvency and Bankruptcy Code, 2016. Its affairs, business and assets are being managed by the Resolution Professional, Mr. Dinkar T. Venkatasubramanian, appointed as Interim Resolution Professional by the National Company Law Tribunal by order dated 15 December, 2017 and continued as Resolution Professional by the Committee of Creditors in its meeting held on 12 January, 2018 under provisions of the code)

E-mail: info@metalyst.co.in Web.: www.amtek.com/mfl.php



## 14 BACK PAGE

# Trump's last days bring fresh turmoil to US-China relations

**BLOOMBERG NEWS** January 11

THE TRUMP ADMINISTRA-TION'S final days are proving as confounding as ever for companies and investors stuck in the middle of an increasingly contentious US-China relationship.

After a week of widespread confusion over the scope of a US ban on investments in businesses linked to China's military, both Washington and Beijing took steps over the weekend that threaten to further ratchet up tensions and cloud the outlook for cross-border commerce.

Secretary of state Michael Pompeo upended decades of US policy on Saturday by removing self-imposed restrictions on how government officials interact with Taiwan, eliciting swift calls for retaliation by China's state-run media. Pompeo's announcement came just a few hours before Beijing issued new rules that would allow Chinese courts to punish global companies for complying with foreign sanctions — a move that could theoretically force businesses to

**Both Washington and** Beijing took steps over the weekend that threaten to further ratchet up tensions

choose between the world's two largest economies. In both cases, it was far from clear how the edicts would be implemented. China, for example, has been expanding its toolkit to fight back against US sanctions for years, though it has so far refrained from using measures including blacklists and export controls.

Hanging over everything is the question of how the world's most important geopolitical relationship will evolve after Joe Biden enters the White House later this month. The upshot is continued uncertainty for companies caught in the crossfire, from Apple to Tencent and HSBC. That risks chilling investment decisions, deal-making and start-up funding at a time when the coronavirus-pummelled global economy needs all the support it can get.

## INOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for total 800 Equity Shares under Folio No T000105

i) Certificate No: 616 bearing Dist.Nos. 651461 to 651860 400 Shares

ii) Certificate No: 1830 bearing Dist.Nos.14672598 to 14672997 400 Shares

of Mastek Limited (Name ofthe Company)standing in the name(s)of: Mr Tushar Anil Korday S/o Late Anil Dwarkanath Korday has / have been lost or mislaid and the undersigned has have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the aforesaid shares. Any person who has a claim inrespect of the said shares should lodge such claim with the company at its registered office 804/805, President House, Opp. C N Vidyalaya, Ahmedabad, Gujarat-380006 within one month from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate(s). Place: Ahmedabad Name(s) Of Shareholder(s) Date: 11-1-2021 Mr Tushar Anil Korday

#### NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for total 800 Equity Shares under Folio No T000105

i) Certificate No: 516 bearing Dist.Nos. 572921-573320-400

ii) Certificate No: 1758 bearing Dist.Nos. 14640066-14640465 400 Shares

of Mastek Limited (Name of the Company) standing in the name(s)of Mrs Sumegha Sanjiv Patange D/o Late Anil Dwarkanath Korday has / have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the company to issue

duplicateCertificate(s) for the aforesaid shares. Any person who has a claim inrespect of the said shares should lodge such claim with the company at its registered office: 804/805, President House, Opp. C N Vidyalaya, Ahmedabad, Gujarat- 380006 within one month from this date else the

Company will proceed to issue duplicate Certificate(s).

Place: Ahmedabad Name(s) Of Shareholder(s) Date: 11-1-2021

Village Kurulikhed, Pune 410501.

Mrs Sumegha Sanjiv Patange

### METALYST FORGINGS LIMITED

(Formerly known as Ahmednagar Forgings Limited) CIN: L28910MH1977PLC019569 Regd. Off.: Gate No 614, Village Kurulikhed, Pune, MH 410501 IN Mob: +91-8087090023, E-mail: info@metalyst.co.in; Website: www.amtek.com/mfl.php

### NOTICE TO SHAREHOLDERS

For Transfer of Equity Shares to the Investor Education and Protection Fund (As per Section 124 (6) of the Companies Act, 2013) Metalyst Forgings Limited, (CIN L28910MH1977PLC019569) (hereafter known as "MFL" or "the Company") is a listed Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 on 21" March 1977 having its registered office at Gate No. 614,

The Company is under Corporate Insolvency Resolution Process under the Insolvency and Bankruptcy Code 2016 (Code) vide an order of the Hon'ble National Company Law Tribunal ("NCLT"), Mumbai Bench dated 15" December 2017 and Mr. Dinkar T.Venkatasubramanian (IP Registration no. IBBI/IPA-001/IP-P00003/2016-17/10011), was appointed as the Interim Resolution Professional ("IRP") with effect from 15" December 2017. Further, in terms of the provisions of the Code, the Committee of Creditors (CoC) in its meeting held on 12" January 2018 continued the appointment of Mr. Dinkar T. Venkatasubramanian as the Resolution Professional ("RP") of the Company. This Notice is given pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read

with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules") notified by the Ministry of Corporate Affairs with effect from 07" September, 2016. The Equity Shareholders of Metalyst Forgings Limited ("the Company") are hereby

informed that in accordance with the provisions of Section 124 (6) of the Act read with IEPF Rules, all shares in respect of which dividend has not paid or claimed for seven consecutive years or more are required to be transferred by the company to Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority") in the manner prescribed Accordingly, individual communication is being sent to all the concerned shareholders

who have not claimed/ encashed dividend for the Financial Year 2012-13 and all subsequent dividends declared by the Company and whose share(s) are liable to be transferred to the DEMAT Account of the IEPF Authority, at the latest address available with the Company. The Company has also uploaded on its website at www.amtek.com/mfl.php. details of such shareholders (including the names of such shareholder and their folio no, or DP ID- Client ID) and their shares which are due for transfer to the DEMAT Account of the IEPF Authority. The concerned shareholders are requested to refer the above website to verify the details of the shares liable to be transferred to the DEMAT account of IEPF Authority.

In the event the Company does not receive valid claim from the concerned shareholder(s) by April 20", 2021, the Company will proceed to transfer the shares to the DEMAT account of IEPF Authority.

In case the shares which are required to be transferred to IEPF Authority are held in physical form, the Company would be issuing duplicate share certificate(s) for transferring to IEPF Authority and upon issue of such duplicate share certificates, the original share certificate(s) shall deemed to be cancelled and non-negotiable. In case the shares are held in demat form, the Company shall inform the depository by way of corporate action, where the shareholders have their account(s), for transfer of shares to DEMAT account of IEPF

In case the concerned shareholder(s) wish to claim the unclaimed dividend and the shares transferred to Demat Account of the IEPF Authority including all the benefits accruing on such shares, if any, a separate application has to be made to the IEPF Authority in Form IEPF-5 online, as prescribed under the IEPF Rules and same is available at IEPF Authority's website i.e.

www.iepf.gov.in. and by sending the physical copy of the same duly signed (as per the specimen signature recorded with the Company) along with requisite documents enumerated in Form IEPF-5.

The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the IEPF Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF Authority. However it can be claimed back from the IEPF Authority by making an application to IEPF Authority in the Form IEPF-5, as per the IEPF Rules. This form is available on website of IEPF Authority viz. www.iepf.gov.in.

For any information/clarifications on this matter, concerned shareholders may write to the company at corporatemetalyst@gmail.com or contact the Company's Registrar and Share Transfer Agent - Agent i.e. Beetal Financial & Computer Services (P) Limited having office at Beetal House, 3rd Floor, 99, Madangir, Behind LSC, New Delhi - 110062, Email ID beetairta@gmail.com. For and on Behalf of

Metalyst Forgings Limited (A Company under Corporate Insolvency Resolution Process)

(Pivush Kumar) Company Secretary Issued with Approval of Mr. Dinkar Tiruvannadapuram Venkatasubramanian Place: New Delhi (Resolution Professional) IP Registration No.: IBBI/IPA-001/IP-P00003/2016-17/10011

## Saudi crown prince plans car-free city for future beyond oil

CROWN PRINCE MOHAMMED bin Salman announced his latest plan for Saudi Arabia's future beyond oil: a linear city with no cars, roads or carbon emissions. The 170 km-long (106 miles) development called 'The Line' will be part of the \$500-billion Neom project, the crown prince said in a televised speech on Sunday. Construction is planned to start in the first quarter.

A news release described 'The Line' as a walkable "belt of hyper-connected future communities, without cars and roads and built around nature." It said the city would have 1 million residents and create 380,000 jobs by 2030.

-BLOOMBERG

Pope says women can read at Mass, but still can't be priests: Pope Francis changed church law on Monday to explicitly allow women to do more things during Mass, while continuing to affirm that they cannot be priests. Francis amended the law to formalise and institutionalise what is common practice in many parts of the world: that women can read the Gospel and serve on the altar as eucharistic ministers. Previously, such roles were officially reserved to

#### PUBLIC NOTICE

large that property mention in schedule was owned and possessed by the Mr. Rahul Prakash Murade, Mrs. Gaya Murade. The Agreemen to Sell executed on 21.09.2004 by M/s. Barate Constructions thorugh partner Mr. Laxman Venu Barate and Mr. Suresh Vishnu Barate, duly registered in the office of the Sub Registrar Haveli no 13 at serial no. 5565/2004 and Index II were misplaced from the owner. The present owner assured that the aforesaid agreement, is not subject to any lien, charge, mortgage or interest in the said fiat. That any person is having the said receipt and any right, title or interest of any nature in the said flat is hereby called upon to state in writing on the below mentioned address within 8 days from today with their original documents and may object this notice and submit their objections. Hence this Public Notice.

**SCHEDULE** All that piece and parcel of Fla No. 17, on 4th Floor, Building No. A Built-up area admeasuring 520 Sq. Ft. i.e. 48.32 Sq. Mtrs. In the building known as "Barate Prestige" constructed upon Land bearing Survey No. 140 Hissa no. 2 of Village Warje, Taluka Haveli, District Pune within the local Limits of Pune Municipal Corporation, within the limits of within jurisdiction of the registration District Pune, Sub Registrar Haveli Pune and within the limits of Pune Municipal Corporation

Date: 09.01.2021. Adv. Pramod Pawar

& Associates. Peth Pune 411030. Con. No. 020-24488064

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large that Chintamani's Jewellary Arcade Private Limited, a Companion Incorporated and Registered under the Companies Act 1956, having its Registered Office at: 301, Suraj Vista, Kashina Dhuru Marg, Dadar (West), Mumbai - 400015, through it's Authorized Director and Signatory - Mr. Chintamani Aru Kaigaonkar, R/at: 501/502, Suraj Vista, Kashinath Dhuru Marg, Dadar (West), Mumbai - 400015 (Hereinafter referre to and called as "The Said Owner"), has claimed and assured my Clients that the said owner is the sole and absolu owner and possessor of the properties, which are described in the Schedule - 1 and Schedule - 2 (Hereinafter collectivel referred to and called as " The Said Properties"), written hereunder as its Purchased Property. The said owner further assured my Clients that, except the charge of Citi Bank Na Global Consumer Bank, the said Property and every pa thereof is free from all kinds of charges, claims, encumbrances, etc. and their rights, title and interest in the said Propertie are clean, clear and marketable. By accepting the token amount, the said owner has confirmed to sell, assign, convey ar transfer of the said Properties and every part thereof to my clients. My Clients therefore hereby notify that except Ci Bank Na Global Consumer Bank in respect of the said Properties, any other person/s having any claim or right respect of the said properties by way of sale, mortgage, lease, lien, gift, easement, licence, exchange, possessio inheritance, share. succession, Agreement to Purchase or any other encumbrance howsoever or otherwise is hereb required to intimate in writing to the undersigned within SEVEN (7) days hereof his/her/their such claim, if any, with a supportive documents, failing which my clients will presume that no person/s has/ have any right, title or interest in or the said Properties and that no person/s has / have any objection to the sale of the said Property by the said Owner to m Clients and that all such claims, if, any, shall be deemed to have been knowingly waived or abandoned and my Client will purchase the said Properties without reference to any persons claim or objection not raised or taken in stipulated tin of SEVEN(7) days. Thereafter no such objection will be entertained (Any reply in any News paper shall not be considered Hence, this Public Notice. DESCRIPTION OF THE SAID PROPERTY:- SCHEDULE - 1:- All that piece and parce of the Flat No:2, totally 1400 Sq.ft., i.e. 130.11 Sq.Mtrs. Built up on the First Floor in the building known as "Gopik Niketan Co-operative Housing Society Limited", which is constructed on the land, bearing C.T.S No. 1204/2, havin corresponding FINAL PLOT NO. 568/2 admeasuring area 678.01 Sq.Mtr., of Town Planning Scheme No. I, situated Shivajinagar (Bhamburda), within the Registration District Pune, Sub Registration District Haveli, Taluka Pune City an within the limits of Pune Municipal Corporation. SCHEDULE - 2 :- All that piece and parcel of the Flat No.3, totall 1400 Sq.ft., i.e.130.11 Sq. Mtrs. Built up on the Second Floor in the building known as " Gopika Niketan Co-operativ housing Society limited", which is constructed on the land, bearing C.T.S No.1204/2, having corresponding FINAl PLOT NO.568/2 admeasuring area 678.01 Sq.Mtr., of town Planning Scheme No. I, situated at Shivajinaga (Bhamburda), within the Registration District Pune, Sub Registration District Haveli, Taluka Pune City and within the limits of Pune Municipal Corporation. (Together with Fixtures, Permanent Furniture, Fittings, M.S.E.D.C.L. Meter, etc and all rights incidental and ancillary thereto)

Place:- Pune, Date:- 12.01.2021 Contact No. 09325959667, 7276444400 Email:-advjay1677@gmail.com

Adv. Jaywant .T. Gunda, Adv. Ankita . G. Choudha Off No. 101, First Floor, Laxmi Gopal Niwas, 700, Sadashiv Peth, Pune:- 411030,

Name of the Borrower | Sumedha Infra Projects

"There is an escalation of tit-

for-tat," said Alex Capri, a re-

search fellow at the Hinrich

Foundation, an Asia-based foun-

dation set up by US entrepre-

neur Merle Hinrich to promote

nance perspective, multina-

tional companies and individu-

als will find themselves

increasingly whipsawed."Chi-

nese stocks underperformed re-

gional peers on Monday, with

the CSI 300 Index falling 1% at

the close. S&P 500 Index futures

slid 0.5% as investors weighed

the implications of higher Trea-

sury yields and President-elect

Biden's push for more fiscal aid.

brushed off rising cross-strait

tensions, sending the local stock

on meetings with Taiwanese of-

ficials, put in place after Wash-

ington's recognition of China in

index to a record high.

1979.

Traders in Taiwan largely

Pompeo lifted US guidelines

"From a corporate gover-

sustainable global trade.

Phoenix ARC Private Limited
Regd. Office: Dani Corporate Park, 5th Floor, 158, C.S.T Road, Kalina,
Santacruz (E), Mumbai -400098,
Tel: 022- 6849 2450, Fax: 022- 6741 2313, CIN: U67190MH2007PTC168303
Email: info@phoenixarc.co.in: Website: www.phoenixarc.co.in Email: info@phoenixarc.co.in; Website: www.phoenixarc.co.in ONLINE E- AUCTION SALE OF ASSETS

PUBLIC NOTICE FOR ONLINE E- AUCTION n exercise of the powers under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 secured debts, the Authorised Officer has decided to sell the secured assets by auction sale

Notice is hereby given to the public in general and to the borrowers/guarantors/mortgagors in particular, that the under mentioned properties mortgage hypothecated to Phoenix ARC Private Limited acting in capacity as Trustee of the respective trusts mentioned below (Phoenix) (pursuant to assignment of debt by various Banks mentioned below (Assignor Banks) in favour of Phoenix vide the respective Assignment Agreements more particularly mentione below) will be sold on "AS IS WHERE IS, AS IS WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS" condition, by way of "online e-auction" for recovery of dues and further interest, charges and costs etc. as detailed below in terms of the provisions of SARFAESI Act read with Rules 6, 7, 8 & 9 of Security Interest (Enforcement) Rules, 2002) through website https://www.bankeauctions.com as per the details given below:

						_
	-	-	(V)	7	I A	
10.7	а	-1	11	N.	l a	Æ

CoObligant /Guarantors / Umesh Raghunath More and Payal Umesh More

Demand Notice:Rs.6,32,09,237.58/- (Rupees Six Crores Thirty-Two Lakhs Nine Thousand Two Hundred Thirty Seven and Fifty Eight Paisa Only) Link for Tender documents: http://phoenixarc.co.in/saleauction.php?id=NzEy as on 31.08.2017 along with future interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc.. as per the Demand Notice dated 07.09.2017 issued under section 13(2) of the SARFAESI Act, 2002.

Description of Immovable Property: All that piece and parcel of the property bearing Flat No 107 & 108 admeasuring about 122.63 sq/mtrs Carpet on 1st Floor in building No Y, in the scheme known as KonarkPuram, constructed on S. No 7/1 and 7/2 Village Kondhwa Khurd, Taluka Haveli, Dist: Pune within the limits of Pune Municipal Corporation and within the sub registration Haveli, Dist. Pune. Together with all the here itsmen, appurtenants, and easementary rights attached thereto

In physical possession of Phoenix of 15.01.2021 (Friday) between 2.30 PM to 3.30PN Inspection of Property

Rs.80,28,000/- (Rupees Eighty Lakhs Twenty Eight Thousand Only)

Rs.8.02.800/- (Rupees Eight Lakhs Two Thousand and Eight Hundred Only EMD Remittance Details: Bank Account - "PHOENIX TRUST FY 19-21" Current Account: 3712960464, Kotak Mahindra Bank Limite Branch: Kalina, Mumbai, IFSC Code: KKBK0000631

Rs.25,000/- (Rupees Twenty-Five Thousand Only) & in such multiples Last date for submission of EMD 29.01.2021 (Friday) before closing of banking hours

Date & Time of E-Auction 01.02.2021 (Monday) between 11:00 AM to 12:00 Noon Link for Tender documents: http://phoenixarc.co.in/saleauction.php?id=NzA1

THEM NO. 2 Raiesh Chimanrao Wabale, Vaishali Rajesh Wabale and Chimanrao Shivram Wabale

CoObligant /Guarantors / Suryaprakash Chaturbhuj Lohiya and Dattatraya Anantrao Zarkar

uture interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, cost, charges etc. as per the Demand Notice dated

m alongwith overhead construction namely factory shed admeasuring an area about 7000 sq ft and mezzanine floor admeasuring an area of 500 sq ft and labour quarter admeasuring an area of 1000 sq ft total construction admeasuring an area about 8500 sq ft situated at Sector 10 of village Bhosari, Taluka Haveli, District-Pune within the local limits of PCMC and bounded as under- On or towards East: By Plot No. 142, On or towards South: By MIDC, On or towards West: By 15 mtrs wide road, On or towards North: By 10.50 mtrs wide road Alongwith all the rights, facilities and amenities attached thereto and hereinbefore called as the said property.

In symbolic possession of Phoenix of 05.02.2021 (Friday) between 10.30 AM to 11.30AM Inspection of Property Rs.2,88,00,000/- (Rupees Two Crores Eighty Eight Lakhs Only) Earnest Money Deposit Rs. 28,80,000/-(Rupees Twenty Eight Lakh Eighty Thousand Only) EMD Remittance Details: Bank Account - "PHOENIX TRUST FY 19-21" Current Account: 3712960464. Kotak Mahindra Bank Limited Branch: Kalina, Mumbai, IFSC Code: KKBK0000631

Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand only) & in such multiples Last date for submission 16.02.2021 (Tuesday) before closing of banking hours

Date & Time of E-Auction 17.02.2021 (Wednesday) between 11:00 AM to 12:00 Noon Link for Tender documents: http://phoenixarc.co.in/saleauction.php?id=NzE0

ITEM NO. 3 Name of the Borrower Square Particle Boards Private Limited

Mr. Irfan Sattar Shaikh, Mrs. Shaziya Irfan Shaikh and Mr. Lalchand Mehrumal Jagwani Guarantors/Mortgagors Details of Assignment: Assignor Bank- Janata Sahakari Bank Ltd., Pune; Trust - Phoenix Trust FY 19-21; Date of Assignment - 30.03.2019 Demand Notice:Rs. 7,31,52,733.01/- (Rupees Seven Crores Thirty-One Lakhs Fifty-Two Thousand Seven Hundred Thirty Three and One Paisa

Only as on 31.08.2017 along with further interest, other charges, cost and expenses as per the Demand Notice dated 25.09.2017 issued under Description of Immovable Property: All that piece and parcel of the Industrial Landed property bearing Gat No. 551 admeasuring about 0

88.5R alongwith construction of Factory shades and building thereon situated at Village Sangavi, Tal: Khandala, Dist. Satara, within the local li its of Gram Panchyat Sanghvi, Tal: Khandala, Dist. Satara, and the boundaries are-East: Road and Gat No. 542 and 543, West: Gat No. 55 South: Boundary of Naigaon Village, North: Part of Gat No. 543. Possession details In physical possession of Phoenix

Date and of 15.01.2021 (Friday) between 11.30 AM to 12.30 PM Inspection of Property

Rs.6,08,31,000/- (Rupees Six Crores Eight Lakhs Thirty One Thousand Only) Rs.60,83,100/- (Rupees Sixty Lakhs Eighty Three Thousand and One Hundred Only)

EMD Remittance Details: Bank Account - "PHOENIX TRUST FY 19-21" Current Account: 3712960464, Kotak Mahindra Bank Limi Branch: Kalina, Mumbai, IFSC Code: KKBK0000631

Rs.50,000/-(Rupees Fifty Thousand Only)and in such multiples Last date for submission 27.01.2021(Wednesday) before closing of banking hours

Date & Time of E-Auction 28.01.2021 (Thursday) between 1 PM to 2 PM

Link for Tender documents: http://phoenixarc.co.in/saleauction.php?id=NzA5 ITEM NO. 4

Name of the Borrower

Guarantors/Mortgagors

Square Particle Boards Private Limited

Mr. Irfan Sattar Shaikh, Mrs. Shaziya Irfan Shaikh and Mr. Lalchand Mehrumal Jagwani Details of Assignment: Assignor Bank- Janata Sahakari Bank Ltd., Pune; Trust - Phoenix Trust FY 19-21; Date of Assignment - 30.03.2019 Demand Notice:Rs. 7,31,52,733.01/- (Rupees Seven Crores Thirty-One Lakhs Fifty-Two Thousand Seven Hundred Thirty Three and One Paisa Only as on 31.08.2017 along with further interest, other charges, cost and expenses as per the Demand Notice dated 25.09.2017 issued under

section 13(2) of the SARFAESI Act, 2002. Description of movable Property: List of Machineries as listed in Annexure I which is situated at land bearing Gat No. 551, Old Gat No.

Hissa No. 10, Village Sangavi, Post Naigaon, Taluka Khandala, Dist: Satara In Physical Possession of Phoenix Possession details of 15.01.2021 (Friday) between 11.30 AM to 12.30 PM Date and Time

Inspection of Property Reserve Price Rs.2,69,40,000/- (Rupees Two Crore Sixty Nine Lakhs Forty Thousand Only) (Excluding GST and applicable taxes

**Earnest Money Deposit** Rs.26,94,000/- (Rupees Twenty Six Lakhs and Ninety Four Thousand Only) EMD Remittance Details: Bank Account - "PHOENIX TRUST FY 19-21" Current Account: 3712960464, Kotak Mahindra Bank Limit

Branch: Kalina, Mumbai, IFSC Code: KKBK0000631 Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand Only)and in such multiples

Last date for submission 17.02.2021(Wednesday) before closing of banking hours of EMD

Date & Time of E-Auction 18.02.2021 (Thursday) between 11 a.m. to 12 noon

Link for Tender documents: http://phoenixarc.co.in/saleauction.php?id=NzEw ITEM NO. 5

Omkar Vehicles Pvt. Ltd. Name of the Borrower Co-Obligant/ Mr. Patil Amol Ramesh, Mrs. Patil Asmita Amol, Mr. Randive Shripad Shivaji Guarantors/Mortgagors Details of Assignment: Assignor Bank- Janata Sahakari Bank Ltd., Pune; Trust - Phoenix Trust FY 18-8; Date of Assignment - 26.03.2018 Demand Notice: Rs. 14,30,27,976/- (Rupees Fourteen Crores Thirty Lakhs Twenty Seven Thousand Nine Hundred and Seventy Six Only) as or

31.08.2016alongwith further interest, cost, charges and other expenses till payment as per the Demand Notice dated 19.09.2016 issued under sec tion 13(2) of the SARFAESI Act, 2002. Description of Immovable Property: All that piece and parcel of Industrial NA Land admeasuring H0-94 Are i.e. 9400 sq. mt. along with showroom of struction thereon admeasuring 29214 Sq. ft. at Bhumapan Gat No 192/2 at village Wathar tarfe Vadgaon, Taluka: Hatkangale, Dist-Kolhapur, and the bou

aries are as under-East: Property owned by Shri Kumbhar, West: National Highway No. 4, South: Property owned by Shri Jadhav, North: Property own by Shri Patiat
Possession details In symbolic possession of Phoenix

Date and Time of As per request from outside. Inspection of Property Reserve Price

Rs.6,23,80,000/- (Rupees Six Crores Twenty Three Lakhs Eighty Thousand Only) Earnest Money Deposit Rs.62,38,000/- (Rupees Sixty Two Lakhs Thirty Eight Thousand Only) EMD Remittance Details: Bank Account - "PHOENIX TRUST FY 18-8" Current Account: 3711968614, Kotak Mahindra Bank Limite Branch: Kalina, Mumbai, IFSC Code: KKBK0000631

Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand Only) and in such multiples Incremental Value Last date for submission 15.02.2021(Monday) before closing of banking hours Date & Time of E-Auction 16.02.2021 (Tuesday) between 11AM to 12 Noon Link for Tender documents: http://phoenixarc.co.in/saleauction.php?id=NzEx

ITEM NO. 6

Guarantors/Mortgagors Demand Notice:Rs. 14,70,64,316.11/- (Rupees Fourteen Crore Seventy Lakhs Sixty-Four Thousand Three Hundred and Sixteen and Paisa Elever Only) as on 30.06.2017 along with further interest, cost, charges and other expenses till payment as per the Demand Notice dated 19.07.2017 issued

under section 13(2) of the SARFAESI Act, 2002 (SARFAESI Act) and Security Interest (Enforcement) Rules, 2002 (RULES) and pursuant to the possession of the secured assets of the bor- Description of Immovable Property: All that piece and parcel of property bearing Industrial Plot No. B-218, admeasuring about 1972 Sq. mtrs. Alor ower/guarantors/mortgagors mentioned hereunder vested with the Authorised Officer under the said SARFAESI Act and RULES for recovery of the with the new construction admeasuring about 8000 Sq.fts. built in Wai Industrial Area, Village Shelarwadi within the limits of Wai MIDC, Shelarwadi outside the limits of Wai Municipal Corporation, Taluka Wai, Dist. Satara and also within the limits of Sub- Registration, Tal. Wai Dist. Satara

> In symbolic possession of Phoenix of 05.02.2021 (Friday) between 1.30 PM to 2.30 PM Inspection of Property Rs. 1,93,50,000/- (Rupees One Crore Ninety-Three Lakhs and Fifty Thousand Only) Rs. 19.35.000/- (Rupees Nineteen Lakhs Thirty Five Thousand Only)

EMD Remittance Details: Bank Account - "PHOENIX TRUST FY 19-21" Current Account: 3712960464. Kotak Mahindra Bank Limited Branch: Kalina, Mumbai, IFSC Code: KKBK0000631 Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand Only)and in such multiples Last date for submission 15.02.2021 (Monday) before closing of banking hours

of EMD Date & Time of E-Auction | 16.02.2021 (Tuesday) between 01:00 PM to 2:00 PM

ITEM NO. 7

Name of the Borrower Co-Obligant Mr.Deshpande Dilip Narayan, Mr.Khandawala Shishir Jayantial, Mr.Khandawala Meena Shishir

Guarantors/Mortgagors Only) as on 30.06.2017 along with further interest, cost, charges and other expenses till payment as per the Demand Notice dated 19.07.2017 issued

Description of Immovable Property: All that piece and parcel of property bearing Industrial Plot No. B- 219, admeasuring about 1950 Sq. mtr and already approved factory shed 520.62 Sq.mtrs, built up and along with the new construction admeasuring about 550.76 Sq.fts, built up as pe building permit dt. 29/07/2012 total built up area admeasuring about 1071.38 Sq.fts. in Wai Industrial Area, Village Shelarwadi within the limits of Wai MIDC, Shelarwadi, outside the limits of Wai Municipal Corporation, Taluka Wai, Dist. Satara and also within the limits of Sub-Registration, Ta Wai and Dist. Satara.

Possession details In symbolic possession of Phoenix of 05.02.2021 (Friday) between 2.30 PM to 3.30 PM Inspection of Property Rs. 2,22,30,000/- (Rupees Two Crore Twenty-Two Lakhs and Thirty-Thousand Only) Earnest Money Deposit Rs. 22,23,000/- (Rupees Twenty-Two Lakhs Twenty-Three Thousand Only) EMD Remittance Details: Bank Account - "PHOENIX TRUST FY 19-21" Current Account: 3712960464, Kotak Mahindra Bank Limite

Branch: Kalina, Mumbai, IFSC Code: KKBK0000631 Rs.50,000/- (Rupees Fifty Thousand Only)and in such multiples Last date for submission 15.02.2021 (Monday) before closing of banking hours

of EMD Date & Time of E-Auction 16.02.2021 (Tuesday) between 02:00 PM to 3:00 PM Link for Tender documents: http://phoenixarc.co.in/saleauction.php?id=NzEz ANNEXURE I- LIST OF MACHINERIES

QTY CAPITALIZATION YEAR MACHINERY DESCRIPTION THERMIC FLUID BOILER 2014 RESIN MAKER 3.5 TON CAPACIT' 2014 COOLING TOWER WITH 30 TR WITH TANK 2014 SHORT CYCLE PRESS (LAMINATION PRESS) 2014 2014 2015 2015 2015 2015 2014 2015 2015 2014 MSEB TRANSFORMER AND INSTALLATION 2014 **ELECTRICAL CABLES AND FITTING** 2014

Terms & Conditions:

1. The Auction Sale is being conducted by the Authorised Officer under the provisions of SARFAESI Act with the aid and through e-auction. Auction/ Bidding shall be only through "Online Electronic Mode" through the website https://www.bankeauc tions.com M/s. C1 India Private Limited is the service provider to arrange platform for e-auction. 2. The Auction is conducted as per the Terms and Conditions of the Bid Document and as per the procedure set out therein

PUMPS

LAMINATION PLANT (HYDRAULIC PRESS 2800 TON)

SS MOULD FOR HYDRAULIC PRESS

BOILER REFACTORY INSULATION

**BOILER ACCESSIORIES AND VALVES** 

BOILER ACCESSORIES (OIL TANK, IID FAN ETC

For detailed terms and conditions of the sale the bidders may go through the website of Phoenix, www.phoenixarc.co.in and the respective links mentioned in each of the Items herein above as well as the website of the service provider, www.bankeauc tions.com for bid documents, the details of the secured assets put up for auction/ obtaining the bid form. 3. The bidders may participate in the e-auction quoting/ bidding from their own offices/ place of their choice. Internet connect

tivity shall have to be arranged by each bidder himself/itself. The Authorised Officer/ Phoenix/ service provider shall not be held responsible for the internet connectivity, network problems, system crash down, power failure etc. 4. For details, help, procedure and online training on e-auction, prospective bidders may contactMr. Hareesh Gowda of M/s C

India Private Limited, Contact Number: 91-124-4302020/2021/2022/2023/2024, 91-9594597555/07291981124/25/26, Email ID support@bankeauctions.com 5.Bidders may also go through the website of Phoenix, www.phoenixarc.co.in for verifying the details of the secured asset pu up for auction/ obtaining the bid form.

6. The e-auction will be conducted on the date and time mentioned herein above, when the secured asset mentioned above wil be sold on "AS IS WHERE IS, AS IS WHATEVERTHERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS" condition

https://www.bankeauctions.com and get user ID and password free of cost to participate in the e-auction on the date and time as mentioned aforesaid. 8. For participating in the e-auction, intending purchasers/ bidders will have to submit the details of payment of refundable Earnest Money Deposit of 10% of the Reserve Price of the Secured asset along with copies of the PANCARD, Board

7. All the intending purchasers/ bidders are required to register their name in the portal mentioned above as

Resolutions in case of Company and Address Proof on or before the Last date for submission of EMD mentioned above Intending purchasers/bidders are required to submit separate EMDs for each of the Items detailed herein above. 9. The successful purchaser/ bidder shall deposit the 25% (inclusive of EMD) of his/ its offer for each of the Item by way of RTGS/NEFT to the account respectively mentioned hereinabove on the date of auction mentioned above or not later than nex

working day before the closure of banking hours, which deposit shall have to be confirmed by Phoenix, failing which the sale will be deemed to have been failed and the EMD of the said successful purchaser/ bidder shall be forfeited. 10. The EMD of all other bidders who did not succeed in the e-auction will be refunded by Phoenix within 72 hours of working days from the closure of e-auction. The EMD shall not carry any interest.

11. The balance amount of purchase consideration shall be payable by the successful purchaser/ bidder on or before the fif teenth (15) day of confirmation of sale of the said secured asset or such extended period as may be agreed upon in writing. In case of default, all amounts deposited till then shall be liable to be forfeited 12. For inspection of the property/ies or more information, the prospective bidders may contact Mr. Mahesh Malunjkar/Mr. Aji

Kewin, at abovementioned address or mahesh.m@phoenixarc.co.in / ajit.kewin@phoenixarc.co.in (email) or or 09920381684/07506994818 (mobile). 13. At any stage of the auction, the Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or post-pone the auction without assigning any reason thereof and without any prior notice.

ation, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the secured asset conveyed/delivered in his/her/its favour as per the applicable law. 15. The payment of all statutory/non statutory dues, taxes, rates, assessments, charges, society dues, fees etc. owing to the

14. The successful purchaser/bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, applicable GST on the purchase consider

property during any time, shall be the sole responsibility of the successful bidder only. 16. The successful purchaser/bidder shall be solely responsible for any cost / expenses / fees / charges etc. payable to the society/any other authority towards the transfer of the rights in its / his / her favour.

17. The Borrower/ Guarantors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rule 6,7,8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of the above-mentioned auction sale. 18. The intending bidders should make their own independent enquiries regarding encumbrances, title of secured asset put or auction and claims/rights/dues affecting the secured assets, including statutory dues, etc prior to submitting their bid. The auction advertisement does not constitute and will not constitute any commitment or any representation of Phoenix. The authorized

19. The particulars specified in the auction notice published in the newspaper have been stated to the best of the information of the undersigned; however, undersigned shall not be responsible /liable for any error, misstatement or omission. 20. In the event, the auction scheduled hereinabove fails for any reason whatsoever, Phoenix has the right to sell the secured asset by any other methods under the provisions of Rule 6,7,8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and

Place: Pune/Satara/Kolhapur Date: 12.01.2021

SARFAESI Act, 2002

officer of Phoenix shall not be responsible in any way for any third-party claims/rights/due.

**Authorised Office** Phoenix ARC Private Limited, (Trustee of Trusts mentioned above



Pune

2014

2015

2015

2014

2015

2014

Date: 11.01.2021

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण

मार्गावर एकाच दिवशी पाच अपघात

जाणारा भरधाव ट्रक थांबलेल्या ट्रकवर आदळला.

टुकमधील चालक राजू आणि त्याचा भाऊ अजय

यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. अपघाताची

माहिती मिळताच पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या

पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू

दरम्यान, अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे

काम सुरू असताना भुमकर पुलाजवळ पहाटे

साडेचारच्या सुमारास ट्रकवर पाठीमागून टेम्पो

आदळला. टेम्पोतील दोघे जण जखमी झाले.

त्यानंतर तिसरा अपघात सकाळी नऊच्या सुमारास

घडला. अवजड कंटेनर मोटारीला घासून गेला.

त्यामुळे मोटारीचे नुकसान झाले. चौथा अपघात

भुमकर पुलाजवळच घडला. कागदी पुठ्ठे घेऊन

निघालेला ट्रक उलटल्याने भुमकर पुलावरुन खाली

कोसळला. त्या वेळी सेवा रस्त्यावरून निघालेला

एक पादचारी जखमी झाला. या अपघाताची माहिती

मिळताच ग्रामीण पोलिस वाहनातून घटनास्थळी

जखमी झाले.

दाखल झाले. त्या वेळी एका ट्रकने ग्रामीण

पोलिसांच्या गाडीला धडक दिली तसेच

एका रिक्षेला धडक दिली. अपघातात

रिक्षाचालक आणि पोलीस कर्मचारी

LARSEN & TOUBRO LIMITED

Regd. Office: L&T House,

Ballard Estate, Mumbai 400 001

CIN: L99999MH1946PLC004768

Tel No: 022-67525656

Fax No.: 022-67525893

Email: Igrc@Larsentoubro.com

website: www.Larsentoubro.com

Pursuant to Regulation 29 read

with Regulation 47 of SEBI

(Listing Obligations and

Disclosure Requirements)

Regulations, 2015, NOTICE IS

HEREBY GIVEN THAT a Meeting

of the Board of Directors of the

Company will be held on

Monday, 25th January 2021,

inter-alia, to consider and

approve the unaudited financial

results of the Company for the

quarter and nine months period

This information is also available

on the website of the Company at

www.larsentoubro.com and on

the website of the Stock

Exchanges where the shares of

the Company are listed at

www.bseindia.com and

For LARSEN & TOUBRO LIMITED

SIVARAM NAIR A

(FCS 3939)

COMPANY SECRETARY

www.nseindia.com

Date: 11th January 2021

E

**FORCE** 

ended 31st December 2020.

दोघांचा मृत्यू ; आठ जण जखमी

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील

वाहतूक जीवघेणी झाली असून सोमवारी

दिवसभरात पाच अपघात झाले. एकापाठोपाठ

अपघात झाल्याने बाह्यवळण मार्गावरील

धोकादायक वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुजालदे (वय २८, दोघे रा. बिडवाणी, राजस्थान)

अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. सोमवारी

पहाटे साडेचार वाजल्यापसून काही अंतराने पाच

अपघात झाले. बाह्यवळण मार्गावर तक्षशिला

सोसायटीच्या पाण्याच्या टाकीपासून नऱ्हे येथील

सेल्फी पॉईंट गार्डनपर्यंत तीव्र उतार आहे. पोलिसांनी

दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे चार

वाजण्याच्या सुमारास बाह्यवळण मार्गावर नन्हे

परिसरातील सेल्फी पॉईंटजवळ एक टुक थांबला

होता. त्या वेळी नवीन कात्रज बोगद्याकडून पुण्याकडे

चार तासात पाच अपघात

उपायुक्त श्रीरामे यांनी सांगितले.

होत आहे.

केली आहे.

कळविण्यात येईल.

व्यक्तींशी संपर्क साध् शकतात

बाह्यवळण मार्ग मृत्यूचा सापळा

बाह्यवळण मार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस

फोर्स मोटर्स लिमिटेड

मंजूरीसाठी २ ठराव प्रस्तावीत करत आहे.

CIN L34102PN1958PLC011172

धोकादायक होत चालली आहे. मुंबई तसेच साताऱ्याकडे

मार्गावरील धोकादायक वाहतुकीची समस्या महिनाभरापूर्वी

'लोकसत्ता'ने मांडली होती. नवीन कात्रज बोगदा ते भुमकर

पुलापर्यंत तीव्र उतार आहे. उतारावर नियंत्रण सुदून अपघात

घडतात. या रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच पोलिसांनी कायमस्वरूपी

उपाययोजना करण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडून

नोंदणीकृत कार्यालय : मुंबई-पुणे मार्ग, आकुर्डी, पुणे - ४११ ०३५.

दुरध्वनी क्रमांक : +९१ (२०) २७४७६३८१

ई-मेल: compliance-officer@forcemotors.com ; वेबसाईट : www.forcemotors.com

टपाल मतदान सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १९० व त्याविषयीची नियमने तसेच

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सुची कर्तव्ये आणि घोषणा

आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियम ४४ ला अनुसरुन सूचना देण्यात येते

की, फोर्स मोटर्स लिमिटेड (कंपनी) टपाल मतदानाद्वारे सभासदांच्या

कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे

२०२० आणि दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे

कंपन्यांना ३० जून २०२१ पर्यंत टपाल मतदान केवळ ई-मतदानाद्वारे पार

पाडण्यास परवानगी दिली आहे. त्यानूसार कंपनीने ज्या सभासदांची नावे

दिनांक ८ जानेवारी २०२१ (दिवसअखेर) रोजी सभासदांच्या नोंदवहीमध्ये /

लाभार्थी मानकांच्या नोंदवहीमध्ये आहेत, त्यांना ई-मेल नोंदणी करण्याची

पुरेशी संधी देऊन टपाल मतदानाची सूचना, ई-मेलद्वारे पाठविली आहे. कंपनी

कायदा अधिनियम, २०१३ चे कलम १०८ व त्याविषयीची नियमने तसेच

भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सूची कर्तव्ये आणि घोषणा

आवश्यकता) नियमने २०१५ च्या नियम ४४ ला अनुसरुन कंपनीने

सभासदांना नॅशनल सेक्युरिटिज् डिपॉझीटरी लिमिटेड (एन.एस.डी.एल.) ने

पुरविलेल्या दूरस्थ ई-मतदान सोयीद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध

सभासदांचा मतदानाचा हक्क (टपाल मतदानाद्वारे किंवा दूरस्थ ई-मतदानाद्वारे)

'कट-ऑफ तारीख' म्हणून ठरविलेल्या, शुक्रवार दि. ८ जानेवारी २०२१ रोजी

(दिवसा अखेरीस) सभासदांनी धारण केलेल्या समभागाच्या प्रमाणात विचारात

घेण्यात येईल. कट–ऑफ तारखेला सभासद नसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने ही

मतदानाचा कालावधी मंगळवार दि. १२ जानेवारी २०२१ (सकाळी ९.००) ते ब्धवार दि. १० फेब्रुवारी २०२१ (संध्याकाळी ५.००) ह्या दरम्यान असेल,

टपाल मतदानाची सूचना प्राप्त न झालेले सभासद हे कंपनीकडे /

एन.एस.डी.एल. कडे अर्ज करू शकतील आणि सूचनेची दूसरी प्रत प्राप्त करू

शकतील. टपाल मतदानाची सूचना ही कंपनीच्या www.forcemotors.com ह्या

वेबसाईटवर, तसेच एन.एस.डी.एल. च्या www.evoting.nsdl.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मतदानाचे निकाल हे परिनिरीक्षकांच्या अहवालासह

कंपनीच्या www.forcemotors.com ह्या वेबसाईटवर, एन. एस. डी. एल. च्या

www.evoting. nsdl.com या वेबसाईटवर प्रदर्शित करून कंपनीच्या आकुर्डी,

पुणे - ४११ ०३५, येथील नोंदणीकृत कार्यालयामध्ये शुक्रवार, दि. १२

फेब्रुवारी २०२१ पर्यंत घोषित करण्यात येतील, तसेच स्टॉक एक्सचेंज ला

मतदान करण्याबाबत कोणतीही शंका / तक्रार असल्यास, सभासद पुढील

सौ. पल्लवी म्हात्रे, मॅनेजर, नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लि.,

ई-मेल : pallavid@nsdl.co.in फोन : +९१ (२२) २४९९४५४५

श्री. किशोर पी. शाह, कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायंस ऑफिसर

फोर्स मोटर्स लि., मुंबई-पुणे रोड, आकुर्डी, पुणे - ४११ ०३५.

ट्रेड वर्ल्ड,४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड,

ई-ਸੇਲ : compliance-officer@forcemotors.com

सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३.

सूचना केवळ माहितीच्या हेतुसाठी विचारात घ्यावी.

त्यानंतर दुरस्थ ई- मतदानाला अनुमती असणार नाही.

जाणारी वाहने या मार्गाचा वापर करतात. बाह्यवळण

या घटनेची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त

राहुल श्रीरामे यांनी घटनास्थळी भेट दिली. चार तासात पाच

अपघात झाले. बाह्यवळण मार्गावर तीव्र उतार आहे. भरधाव

वाहनांचे उतारावर नियंत्रण सुदून अपघात घडले आहेत, असे

राजू भगवान मुजालदे (वय ३२), अजय भगवान

बाह्यवळण मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच

परवाना जाहीर नोटीस

प्रमिला पदमाकर महाजन

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-४११०१८ निविदा नोटीस क्र. ५०/७८/२०२०-२०२१

शृद्धिपत्रक - ३ सदर निविदेमधील खालील कामाचा स्वीकृती दिनांक १८/०१/२०२१, दुपारी ३:०० वाजेपर्यंत दिविण्यात येत आहे. इतर तपशीलात कोणताही बदल नाही. निविदा स्वीकृती दिनांक व वेळ कामाचा अनुक्रमांक

दिनांक : १८/०१/२०२१, वेळ : दुपारी ३:०० वाजेपर्यंत. तांत्रिक लिफाफा दिनांक २१/०१/२०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता (शक्य झाल्यास)

गाहिरात क्र. ६८० क्र. स्था/नि/ड-मुख्य/११/२०२१ पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे-४११०१८

lassifieds

उपहार गृह चालविण्यास देणे आहे. रूग्णालयातील साधारण 1300 स्क्वेअर फूट मधील शाकाहारी फक्त संबंधित अनुभवी उपहार गृह चालविणाऱ्यांनी संपर्क करा.

श्री. उदय काळे मॅनेजर ऑपरेशन्स E-mail:hr@hvdeh.org पी.बी.एम.अ.चे एच.व्ही. देसाई नेत्र रूग्णालय,९३, मोहम्मदवाडी,

शैक्षणिक

7499647774

वर्तमानपत्रामध्ये पब्लिक नोटीस/ लीगल/ टेंडर/ सोसायटी शेअर सर्टिफिकेट ऑग्रीमेंट/ कंपनी शेअर/ रिकव्हरी नोटीसच्या जाहिराती देण्यासाठी ''सर्वोदया''ः बोरीवली (मुंबई):

मुंबई येथील हिंदुस्तान इनसेक्टीसाईडसाठी महिला कृषी अधिकारी (MSc कृषी) पाहिजे. एक महिना

नोकरीविषयक

पाहिजेत लेड आर्किटेक्चरल

सिव्हिल ड्रॉफ्टमन, विश्वास्,

निर्व्यसनी ड्रायव्हर, जोडपी

unnatiproperty1234@

0070726724-1

मार्केटिंगसाठी मुले मुली.

संपर्क- 9867931341/

7709710861.

gmail.com

हैद्राबादला ट्रेनिंगला जावं लागेल, सर्व सोयी शासकीय नियमाप्रमाणे, कायमस्वरूपी नोकरी. संपर्कhindustaninsecticides

@hotmail.com chairman@iccaa.in/ 9821137624.

0070726556-1

मालमत्ताविषयक पुणे, नासिक शहरांलगत तसेच

मुंबईच्या जवळच बंगलो

प्लॉटसाठी -9653603801. कोकणात वनऔषधी प्रकल्पात जिमनीखरेदीत दर महिना उत्पन्नसाठी 8626099963.

0070726584-1

काटा माठा

राखीव किंमत

कॉमन स्टे 2,751/-, हॉटेल स्टे 3,351/

4 दिवस, गुरुवारी

गणपतीपुळे-पावस-

डेरवण-रत्नागिरीसह

कॉमन स्टे 3,551/-, हॉटेल स्टे 4,751/-

4 दिवस, गुरुवारी

कोल्हापूर-ज्योतिबा-

पन्हाळा-नरसोबाचीवाडीसह

कॉमन स्टे 2,651/-, हॉटिल स्टे 3,351/

3 दिवस, शुक्रवारी

9820962500

9819453043

8291046167

0251-2212655

अनलांक मौजक आफ

नॉर्थर्डस्ट- \* ९ दिवस-

८४६००/-. ''हिमसेत्

9920173723,

7021799043.

0070726008-8-1

0070695215-6

बयाणा रक्कम अनामत

(ईएमडी) भरण्यासाठी

I Pretti Rajesh Daughter शपांड ट्रव्हट्स of Rajesh सिमला-कुलूमनाली Purushothaman R/o डलहौसी-धरमशाला Pune, Maharashtra has वंदिगड-अमृतसरसह Changed my Name from 13 दिवस, 10 मे, 35,500/-Preeti Rajesh to Pretti Rajesh Aadhar Card वारधामयात्रा-हरिद्वार No. 976656429362.Date -ऋषिकेशसह 12/1/2021. 31,500/-, 13 दिवस,

17 में, 27 में, 7 जून, 17 जून I Nidhii Rajesh Daughter काश्मिर of Rajesh श्रीनगर ते श्रीनगर Purushothaman R/o 16,500/-, 6 दिवस, दर मंगळवारी Pune, Maharashtra has अष्टविनायक दर्शन-Changed my Name from जेजुरी-आळंदीसह Nidhi to Nidhii Rajesh **डॉमन स्ट 2,451/-, हॉटेल स्टे 3,351/** Aadhar Card No. 3 दिवस, शुक्रवारी 993590034484.Date -तुळजापूर-पंढरपूर-12/1/2021 गाणगापूर-अक्कलकोटसह

> I have Changed my name from Tarubai Janardan Mohite to Jyoti Dnyandev Bhise as per Aadhar card document. 0070726849-1

0090280291-1

मी माझे जुने नाव महानंदा काशिनाथ मांढरे बदलन नवीन नाव शामल नंदक्मार धुमाळ धारण करीत आहे. आधार क्र. ९६१०६६७००७६५ 0090280276-2

My old name Aakansha Vilas Dusane Changed to new name as Akanksha Vilas Dusane vide Aadhar Card No .-933287797998 dated 10.01.2021

0090280300-1

प्रेंडक्टोइजिंग कॉपी) स्वीकारण्यापूर्वी काळवं वेतली जात असली तमी त्याच्या आशवाची (कन्टेन्ट) पडताळणी करणे शक्य होत नाही, आपल्या वृत्तपशंमध्ये अथवा प्रकाशनांमध्ये कंपन्या, सहयोगी संस्था अथवा व्यक्तींबरोबर व्यवहार केल्यामळे कोणत्याही स्वरूपाचे नकसान वा हानी झाल्यास त्यासाठी अदवा संबंधित वाहिरातीतील आशयासाठी द इंडियन एक्स्प्रेस लिमिटेडला जवाबदार ठरविता येगार नाही, त्यामुळे वाचकांना आग्ही असा सल्ला देती जाहिरातदारांना कोणतीही स्वकम प्रेषित

मेटालिस्ट फोर्जिंग्ज लिमिटेड

(पूर्वीची 'अहमदनगर फोर्जिंग्ज लिमिटेड' म्हणून ओळखली जाणारी) सीआयएन : एल२८९१०एमएच१९७७पीएलसी०१९५६९ नोंदणीकृत कार्यालय : गेट नं. ६१४, व्हिलेज कुरुलीखेड, पुणे-४१०५०१, महाराष्ट्र आयएन मोबा : +९१-८०८७०९००२३ ईमेलः info@metalyst.co.in वेबसाईटः www.amtek.com/mfl.php

भागधारकांना सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडामध्ये समन्याय भागांच्या स्थानांतरणाकरिता (कंपन्या अधिनियम, २०१३च्या कलम १२४ (६) यानुसार)

**मेटालिस्ट फोर्जिंग्ज लिमिटेड,** (सीआयएनः एल२८९१०एमएच१९७७पीएलसी०१९५६९) (वापुढे 'एमएफएल' किंवा 'कंपनी' म्हणून संदर्भित), तिचे नोंदणीकृत कार्यालय गेट नं. ६१४, व्हिलेज कुरुसीखेड, पुणे-४१०५०१ येथे असलेले, २१ मार्च, १९७७ रोजी कंपन्या अधिनियम, १९५६ च्या तस्तुदीअंतर्गत एक विधिसंस्थापित सूचीबद्ध कंपनी आहे.

कंपनी दिनांकित १५ डिसेंबर २०१७ माननीय नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल ('एनसीएलटी') मुंबई बेंच यांच्या आदेशाद्वारा इन्सॉल्व्हंसी अँड बॅकरप्ट्सी कोड २०१६ (कोड) अंतर्गत कॉपोरेट इन्सॉल्व्हंसी रिझोल्युशन प्रोसेस अंतर्गत आहे आणि श्री दिनकर टी. वेंकटासुब्रमणियन (आयपी नोंदणी क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/ आयपी-पी००००३/२०१६-१७/१००११) यांची १५ डिसेंबर, २०१७ च्या प्रभावापासून इंटेरिम रिझोल्युशन प्रोफेशेनल ('आयआरपी') म्हणून नियुक्ती केली होती. वाअधिक, कोडच्या तरतुर्दीच्या अनुसार किमटी ऑफ क्रेडिटर्स (सीओसी)च्या १२ जानेवारी, २०१८ रोजी घेण्यात आलेल्या त्यांच्या सभेत कंपनीचे रिझोल्युशन प्रोफेशेनल ('आयआरपी') म्हणून श्री दिनकर टी. वेंकटासुब्रमणियन यांची नेमणूक चालू ठेवली आहे. ही सूचना ०७ सप्टेंबर, २०१६च्या प्रभावापासून निगम कामकाज मंत्रालयाद्वारा अधिसूचीत केलेल्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ॲथोरिटी (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल्स, २०१६ ('आयईपीएफ रुल्स') यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियम, २०१३ ('कायदा') च्या

कलम १२४(६) च्या अनुसार देण्यात आली आहे. मेटालिस्ट फोर्जिंग्ज लिमिटेड ('कंपनी') च्या समन्याय भागधारकांना याद्वारा कळविण्यात येते की आयईपीएफ नियम यासह वाचलेल्या कायद्याच्या कलम १२४(६) च्या तरतुर्दीच्या अनुसार सर्व लाभांश ज्यांच्या लाभांशाचे प्रदान झालेले नाही किंवा सलग सात किंवा अधिक वर्षाकरिता त्यावर दावा केलेला नाही आयईपीएफ रूल्स अंतर्गत विहित पद्धतीत इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ॲथोरिटी ('आयईपीएफ ॲथोरिटी')कडे कंपनीद्वारा स्थानांतरण करणे आवश्यक आहे. तदनुसार, सर्व संबंधीत भागधारकांना, ज्यांनी वित्तिय वर्ष २०१२-१३ करिता दावा केलेला नाही/ लाभांशाचे प्रदान झालेले नाही आणि कंपनीद्वारा घोषित केलेले नंतरचे सर्व लाभांश आणि ज्यांचे भाग आयईपीएफ

ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये स्थानांतरणास पात्र आहेत, कंपनीकडे उपलब्ध असलेल्या अद्ययावत पत्त्यावर व्यक्तीशः पत्रव्यवहाराद्वारा कळविण्यात येत आहे. कंपनीने सदर भागधारकांचा तपशील ( सदर भागधारकाचे नाव व त्यांचा फोलिओ नं. किंवा डीपी आयडी- क्लाईट आयडी समाविष्ट ) आणि त्यांचे भाग जे आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये स्थानांतरणास नियत आहेत www.amtek.com/mfl.php या तिच्या वेबसाईटवर सुद्धा अपलोड करण्यात आला आहे. संबंधीत भागधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये स्थानांकरण करावयास पात्र असलेल्या भागांचा तपशील वरील वेबसाईटवर पडताळून पाहावा. जर कंपनीने २० एप्रिल, २०२१ पर्यंत संबंधीत भागधारकांकडून वैध दावे स्वीकारले नसल्यास, कंपनी आयर्डपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये भागांचे स्थानांतरणाची प्रक्रिया सुरु करील

जर भाग जे आवर्डपीएफ ॲथोरिटीकडे स्थानांतरण करावयाचे आवश्यक असलेले प्रत्यक्ष स्वरुपात आहेत, कंपनी आयईपीएफ ॲथोरिटीकडे स्थानांतरण करण्याकरिता प्रतिलिपीत भाग प्रमाणपत्र निर्गमित करणार आहे आणि सदर प्रतिलिपीत प्रमाणपत्रांच्या निर्गमनावर, मूळ भाग प्रमाणपत्रे रद झाल्याचे व जर भाग डिमेंट स्वरुपात आहेत तर कंपनी कॉर्पोरेट कार्यवाहीद्वारा डिपॉझीटरींना, जेथे भागधारकांचे

अकाउंट्स आहेत, आयईपीएफ ॲथोरिटीकडे स्थानांतरण करण्याकरिता कळवील जर सबंधीत भागधारकास सदर भागांवरील, जर असल्यास, निघणाऱ्या सर्व लाभांसहीत आयईपीएफ ॲथोरिटीच्या डिमॅट अकाउंटमध्ये स्थानांतरण करावयाचे भाग आणि दावा न केलेल्या लाभांशास दावा करु इच्छित असल्यास, आयईपीएफ रुल्स अंतर्गत विहित केल्यानुसार, फॉर्म आयईपीएफ-५ ऑनलाईन मध्ये त्यांनी आयईपीएफ ॲथोरिटीकडे स्वतंत्र अर्ज करावयाचा आहे आणि सदर फॉर्म आयईपीएफ अँथोरिटीच्या वेबसाईटवर म्हणजेच www.iepf.gov.in यावर उपलब्ध आहे तसेच फॉर्म आवईपीएफ-५ मध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह सदर कागदपत्रे यथोचितरीत्य स्वाक्षरीकृत (कंपनीकडे असलेल्या अभिलिखित नमूना स्वाक्षरीनुसार) त्याची प्रत्यक्ष प्रत पाठवून प्राप्त

धरावा आणि आयईपीएफ रुल्सच्या अनुसार आवईपीएफ ॲथोरिटीकडे स्थानांतरण हेतुप्रित्यर्थ कंपनीद्वारा प्रतिलिपीत भाग प्रमाणपत्रांच्या बाबतीत परेशी सचना मानीव ठरविण्यात येईल. कपया नोंद घ्यावी की आयईपीएफ ॲथोरिटीकडे स्थानांतरण केलेले समन्याय भाग आणि दावा न केलेल्या लाभांशाच्या रकमेबाबत कंपनीच्या विरोधात कोणताही दावा करता येणार नाही, तथापी, त्याबाबत आयईपीएफ रुल्सनुसार फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये आयईपीएफ ॲथोरिटीकडे अर्ज करुन आयईपीएफ ॲथोरिटीकड्न परत दावा करता येईल. हा फॉर्म आयईपीएफ ॲथोरिटीच्या वेबसाईटवर म्हणजेच www.iepf.gov.in यावर उपलब्ध आहे या प्रकरणासंबंधीत कोणतीही महिती/ स्पष्टीकरणे, संबंधीत भागधारक

भागधारकांनी या अधिक नोंद घ्यावी की कंपनीने तिच्या वेबसाईटवर अपलोड केलेला तपशील ग्राह्य

corporatemetalyst@gmail.com यावर कंपनीला लेखी कळविता येईल किंवा कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजन्ट म्हणजेच बीटल फायनान्शियल अँड कॉम्प्युटर सर्व्हिसेस (पी) लिमिटेड, कार्यालयाचा पत्ता : बीटल हाउस, तिसरा मजला, ९९, मदनरीग, एलएससीच्या मागे, नवी दिल्ली-११००६२, ईमेल आयडी: beetalrta@gmail.com येथे संपर्क साधता येईल. मेटालिस्ट फोर्जिंग्ज लिमिटेडच्या वतीने आणि करिता

(कॉपेरिट इन्सॉलव्हंसी रिझोल्युशन प्रोसेस अंतर्गत एक कंपनी - **पियुष कुमार,** कंपनी सचिव

स्थळ : नवी दिल्ली श्री दिनकर तिरुवनंदापुरम वेंकटासुब्रमणियन यांच्या मान्यतेवर निर्गमित तारीखः ११.०१.२०२१ आयपी नोंदणी क्र.: आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००००३/२०१६-१७/१००११

बँक ऑफ़ इंडिया

शाखेचे, कर्जदारांचे/जामीनदारांचे नाव व पत्ता

(येणे रक्कम: रु. १८७.३५ लाख + दि. ३०/०९/२०१७ पासूनचे भविष्यातील व्याज,

कायदेशीर खर्च व किंमत आणि आकार इ.)

नातं बँकिंग पलिकडचं !

ई-लिलाव आणि बँकेकडे गहाण असलेल्या स्थावर मालमत्तांच्या विक्रीसाठी १५ दिवसांची नोटीस दि. २८/०१/२०२१ रोजी द्. १२.०० ते ३.०० दरम्यान (भारतीय प्रमाणवेळ)

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ६(२) (एफ) आणि रुल ९(१) आणि सिक्युरिटायझेशन ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या सेक्शन १३(४) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून बैंक ऑफ इंडियाचे अधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ॲंड फायनान्शिअल ॲसेटस् ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अंतर्गत तरतुर्दीनुसार खाली नमूद केलेल्या मालमत्तांचा ताबा घेतला असून सदर मालमत्तांची ई-ऑक्शनद्वारे विक्री करण्याचे ठरविले आहे.

मालमत्तेचे वर्णन

क्र. ईमेल आयडी व संपर्क नं. आणि येणे रक्कम ताबा घेतल्याची अकाऊंटचे नाव/ (रु लाखात) तारीख व प्रकार आयएफएससी कोड, इ Recovery.Pune@ फ्लॅट नं. ३०३, ३ रा मजला, मार्गोसा हाईटस्, ए-२ बिल्डींग, स.नं. ५७ **शाखा** : पूणे वसूली शाखा बँक ऑफ इंडिया bankofindia.co.in 48.00 30/09/2090 अकाऊंटचे नाव : मे. डीजिटल ट्रॅव्हल्स् प्रा.लि. (फ्लॅट नं. ९०२, बिल्डींग नं. ए-२, (पी) + ५८ (पी) + ५९ (पी), मोहम्मदवाडी, हडपसर, पुणे-पुणे वस्ती शाखा 020-24439392, ४९१०२८, सौ. मनिषा बाळासाहेब मेमाणे यांच्या मालकीचे, बांधकाम अकाऊंट नं. : मार्गोसा हाईटस्, मोहम्मदवाडी, हडपसर–४११०६०.] 4.88 04/09/2099 043990200000033 020-24436060 क्षेत्रफळ १४१.५८ चौ.मी. १५२४ चौ. फू) चतुःसीमा : उत्तरेस : जिना संचालक व जामीनदार : १) श्री. बाळासाहेब निवृत्ती मेमाणे, सौ. मनिषा (प्रत्यक्ष ताबा) बाळासाहेब मेमाणे आणि श्री. निवृत्ती बाबूराव मेमाणे (सर्व रा : फ्लॅट नं. ९०२, आणि फ्लॅट नं. ३०२, पूर्वेस : मोकळी जागा आणि ए१ बिल्डींग, आयएफएससी कोड : दक्षिणेस : मोकळी जागा, पश्चिमेस : फलॅट नं. 30%. BKID0000439 बिल्डींग नं. ए-२, मार्गोसा हाईटस्, मोहम्मदवाडी, हडपसर-४११०६०) किंवा चलनद्वारे थेट **(येणे रक्कम रु. ७७.५१ लाख** + त्यावरील दि. ३१/०३/२०१७ पासूनचे व्याज, एम्एस्टीसी यांच्याकडे कायेदशीर खर्च व किंमत आणि इतर आकार इ.) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, भोर यांच्या हद्दीतील, गाव बँक ऑफ इंडिया, Recovery.Pune@ शाखा : पुणे वसुली शाखा 840.00 90/99/2090 bankofindia.co.in कोळवाडी, ता. भोर, जि. पूणे येथील गट नं. २६७ वरील जमीन व इमारत पुणे वसुली शाखा अकाऊंटचे नाव : महाराष्ट्र आयुर्वेद सेंटर प्रा. लि. (ऑफिस-५५, आराधना, आमची 020-24439392, अकाऊंट नं. : कॉलनी, पाषाण, एनडीए रोड, बावधन खुर्द, पुणे–४९१०२१. **संचालक– १) डॉ. सुनिता** क्षेत्रफळ सुमारे ०० एच.९४ आर, क्षेत्रफळ ०० एच.६९ आर अधिक 28/09/2096 0439902000000033 पोटखराबा, ०० एच. ७३ आर पैकी,म्हणजेच एकूण क्षेत्रफळ सुमारे १ 020-2443£090 **अविनाश बेलगमवार),** ५५, आराधना, आमची कॉलनी, पाषाण, एनडीए रोड, बावधन (प्रतिकात्मक ताबा) आयएफएससी कोड : एच.४२ आर या मालमत्तेचा सर्वसामाईक भाग, चतुःसीमा : पूर्वेस : गट खुर्द, पुणे-४११०२१. २) सुनिता मसुरकर, फ्लॅट नं. ए/टी-१३, स. नं. नं. २७४, २७९, २८० आणि श्री. चंद्रकांत यांची जमीन, पश्चिमेस : गट BKID0000439 ३६/८/२ए/१, रामनगरी, आंबेगाव (बु). पुणे-४११०४६. **३) श्री. मनोज कमलाकर** किंवा चलनद्वारे थेट नं. २४५ आणि २४६, **दक्षिणेस**ः गट नं. २६६ आणि २४७, **उत्तरेस**ः गट **नेसरी,** फ्लॅट नं. २१-सी. न्यू रिव्हेरी को-ऑप. सोसासयटी अमृतेश्वर घाट, ५७, शनिवार एम्एस्टीसी यांच्याकडे नं. २६८. २) जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, भोर यांच्या पेठ, पुणे-४११०३०. **४) श्री अक्षय दिनुभाई पटेल**, डी-१८०१, महिंद्रा स्प्लेंडर, एलबीएस मागे, भांडुम पश्चिम, मुंबई-४०००७८. **५) डॉ. अमित सी. लिंगायत,** सुर्यप्रभा हिंदीतील, गाव कोळवाडी, ता. भोर, जि. पुणे, येथील गट नं. २६८ वरील गार्डन, केंज्रळे नगर, बिबवेवाडी रोड, कुमार पार्कजवळ, बिबवेवाडी, पुणे–४११०३७. जमीन व इमारत क्षेत्रफळ सुमारे ०० एच .१३ आर अधिक पोटखराबा

०० एच.१२ आर म्हणजेच एकूण क्षेत्रफळ सुमारे ० एच .२५ आर या

मालमत्तेचा सर्वसामाईक भाग. चतुःसीमा : पूर्वेस : गट नं. २७४, पश्चिमेस

: गट नं. २४५ आणि २४६, **दक्षिणेस** : गट नं. २६०, **उत्तरेस** : रस्ता. अटी आणि शर्ती : (१) लिलावाने विक्री/बोली जेथे आहे जसे आहे, जे काही आहे ते, जसे आहे तसे आहे तसे आहे अपनि कोणत्याही फेरबदलाशिवाय, तसेच सर्व माहित असलेल्या व नसलेल्या बोजासहीत या तत्वावर होईल आणि मालकी हक्क, अटी किंवा मालमत्तेवर प्रभाव टाकणाऱ्या इतर कोणत्याही गोर्शीबाबत बँक जबाबदार राहणार नाही. लिलाव प्रक्रियेत भाग घेणाऱ्या प्रस्तावकाने मालमत्तेचे प्रत्यक्ष मोजमाप आणि जागा यांची स्वतः खातरजमा करून घ्यावी. मालमत्तेचे प्रत्यक्ष मोजमाप आणि जागा यात तफावत असल्यास अधिकृत अधिकारी त्यासाठी जबाबदार असणार नाहीत. लिलावाने विक्री /बोली फक्त ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक लिलाव पध्दतीने संकेतस्थळ https://www.mstcecommerce.com द्वारा होईल. (२) बयाणा रक्कमेसिहत ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्याची अखेरची तारीख दि. २७/०१/२०२१, द्. ४.०० पर्यंत आहे. (३) ऑक्शन दि. २८/०९/२०२९ रोजी द्. १२.०० ते ३.०० दरम्यान (भारतीय प्रमाणवेळ) प्रत्येकी १० मिनिटांच्या अमर्यादीत मुदत वाढीसह होईल (४) लिलावाची सुरुवात वर नमूद केलेल्या राखीव किंमतीला होईल. प्रस्तावकांनी त्यांचे प्रस्ताव रू. 90,000 / -च्या पटींमध्ये वाढवावेत. (५) इच्छ्क प्रस्तावकांकडे स्वतःचा वैध ई-मेल ॲड्रेस असणे आवश्यक आहे. त्यांनी त्यांची नावे https://www.mstcecommerce.com या पोर्टलवर नोंदवून आपला युजर आयडी व पासवर्ड एमएसटीसी यांच्याकडून विनामूल्य मिळवावा, जेथून त्यांना ई ऑक्शनमध्ये भाग घेण्यास परवानगी मिळेल. ६) इच्छुक प्रस्तावकांना ई-ऑक्शनबाबत ऑनलाईन ट्रेनिंग एमएसटीसी संपर्क श्री. आर्घा सेनगुप्ता, मो.: +९१-९२३१६९०२४९, ईमेल argha@mstcindia.co.in, श्री. राकेश रंजन, मो.:+९१-९९१९७००२३३, ईमेल rranjan@mstcindia.co.in यांच्याकडून मिळू शकेल. (७) बयाणा रक्कम अनामत (ईएमडी) राखीव किंमतीच्या १०% रक्कम आस्टीजीएस/एनईएफटी/फन्ड ट्रान्सफरच्या माध्यमातून **बँक ऑफ इंडियाच्या, वर नमूद करण्यात आलेल्या संबंधित शाखेमध्ये संबंधित खाते** क्रमांकावर सूचनेनुसार चलनद्वारे थेट एम्एस्टीसी यांच्याकडे जमा करावी. (८) प्रस्तावकांनी त्यांचे निविदा अर्ज सदर नोटीसीमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्ती मान्य करून, तसेच बयाणा रक्कम (ईएमडी) जमा केल्याचा तपशील (यूटीआर नं.), आयकर विभागाने जारी केलेले पॅन कार्ड आणि ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा, जसे की, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, वाहन चालविण्याचा परवाना इत्यादींसहीत निविदा सादर करण्याच्या अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन अपलोड करावेत. (९) उच्चतम बोली असणाऱ्या/यशस्वी प्रस्तावकाची बयाणा रक्कम अनामत सामायून घेतली जाईल अन्यथा विक्री निश्चित झाल्यानंतर २ दिवसांत परत करण्यात येईल. बयाणा रक्कमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. (१०) इच्छुक प्रस्तावक मालमत्तेच्या ठिकाणी जाऊन सदर मालमत्तेची पाहणी दि. २०/०१/२०२१ रोजी स.११.०० ते द. ४.०० दरम्यान करु शकतील. मालमत्तेच्या पाहणीसाठी कृपया, संबंधित शाखा यांच्याशी संपर्क साधावा. (११) उचतम बोली असणाऱ्या / यशस्वी प्रस्तावकांनी विक्रीच्या २५% रक्कम, बयाणा रक्कम सामावून, अधिकृत अधिकारी यांच्या प्रस्ताव स्वीकृतीनंतर लगेचच जमा कराक्याची आहे. विक्रीची उर्वरीत ७५% रक्कम विक्रीच्या १५व्या दिवशी, किंवा अधिकृत अधिकारी यांना मान्य असलेल्या किंवा त्यांनी लिहन दिलेल्या वाढीव निर्धारित वेळेत जमा कराक्याची आहे. बँकेने निर्धारीत केलेल्या तारीख व वेळेच्या आत विक्रीची उर्वरित रक्कम भरण्यात कसूर केल्यास यशस्वी प्रस्तावकाने आधी भरलेली संपूर्ण रक्कम जप्त करण्यात येईल आणि सदर मालमत्ता पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल व सदर मालमत्तेवर/किंमतीवर सदर रक्कम भरण्यात कसूर केलेल्या प्रस्तावकांचा कोणताही दावा/ हक्क राहणार नाही. (१२) उच्चतम प्रस्तावक जर कायदेशीरित्या बोली लावण्यास पात्र असतील, तर ते वर नमूद केलेल्या मालमत्तेचे खरेदीदार /यशस्वी प्रस्तावक आहेत, असे जाहीर केले जाईल. (१३) सदर नोटीसीतील कोणताही तपशील म्हणजे बेंकेकडून सदर मालमत्तेची विक्री करण्याची बांधिलकी नव्हे किंवा तशी बांधिलकी आहे असे मानण्यात येक नये. अधिकृत अधिकारी त्यांना योग्य वाटत असलेल्या कोणत्याही कारणास्तव अथवा कोणतेही प्रश्न विचारण्याची मुभा देण्यात येणार नाही. (१४) खरेदीदाराने लागू होणाऱ्या स्टॅम्प ड्यूटीज् / अतिरिक्त स्टॅम्प ड्यूटीज् / प्रातिरक्त चार्जेस, फी इ. ची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सर्व सरकारी /बिन सरकारी देणी, कर, दर, ॲसेसमेंट चार्जेस, फी, ते कोणत्याही प्राधिकरण अथवा अन्य कोणाचे असेल, त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. (१५) इच्छुक निविदादारांनी निविदा भरण्याआधी विक्रीसाठी ठेवलेल्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे देणे तसेच मालमत्तेचा मालकी हक याबाबतीत, तसेच मालमत्तेवर असलेला इतर कोणताही दावा / हक्त / देणे याबाबतीत स्वतः चौकशी करुन खातरजमा करुन घ्यावी. सदर मालमत्ता या बॅकेला माहित असलेल्या/ नसलेल्या सध्याच्या तसेच भविष्यातील सर्व देण्यांसहीत विक्री करावयाच्या आहेत. अधिकृत अधिकारी/सुरक्षित धनको कोणत्याही प्रकारे मालमत्तेवर असलेला कोणत्याही तिसऱ्या पार्टीचा दावा/हक्क/देणे याबाबत जबाबदार असणार नाहीत. १६) इन्कम टॅक्स ॲक्ट १९६१ च्या सेक्शन १९४-१ए अंतर्गत जमा केलेल्या किंवा जमा करत असलेल्या रक्कमेवर टीडीएस भरण्याची यशस्वी बोलीदात्याची जबाबदारी असेल आणि यशस्वी खरेदीदाराने सदर टीडीएस प्रस्तावाची उर्वरित ७५% रक्कम भरताना जमा करावयाचा आहे. (लागू असेल तर) (१७) सदर ई-ऑक्शनसाठी ठेवण्यात आलेल्या मालमत्तांसंदर्भातील कोणताही वाद हा फक्त पूणे येथील न्यायाधिकरणाच्या अखत्यारीतील न्यायालय/न्यायाधिकरण यांच्या अधीन राहील. (१८) बोलीधारकांनी नोंदणी व निविदा मागदर्शक सूचनांसाठी https://www.ibapi.in आणि http://www.mstcauctions.com पहावी. (१९) इंग्रजी आणि मराठी नोटीसींच्या संदर्भात विसंगती अथवा तफावत असल्यास इंग्रजी नोटीस ग्राह्य धरण्यात येईल.

सरफेसी ॲक्ट २००२ च्या रूल ८(६) अंतर्गत १५ दिवसांची वैधानिक विक्री सूचना कर्जदार/जामीनदार/गहाणदार यांना या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, त्यांनी वर नमूद केलेली रक्कम व त्यावरील आजपर्यंतचे व्याज तसेच इतर खर्च लिलाव सुरु होण्यापूर्वी भरावेत, अन्यथा मालमत्तांची ई-लिलाव/विक्री करुन त्यांची वसुली केली जाईल व उर्वरीत रक्कम /व्याज /खर्चाची वसुली करण्यात येईल.

विशेष सूचना/ सावधानतेचा इशारा -बोलीदारांनी स्वत:च्या हितासाठी अखेरच्या क्षणी बोली मांडणे टाळावे. अशा प्रकरणात जर काही कमतरता/असफलता (इंटरनेट फेल्युअर, पॉवर फेल्युअर इ), असेल तर त्यासाठी बँक ऑफ इंडिया किंवा सेवा प्रदान करणारी संस्था जबाबदार असणार नाही. अशा प्रकारची अडचणीची परिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती करण्यात येते की, त्यांनी अशा परिस्थितीत आवश्यक ती सर्व व्यवस्था करुन, (जसे की बॅटरी बॅक-अप पॉवर सप्लाय इ.) ई-ऑक्शनमध्ये यशस्वीपणे सहमागी व्हावे. तसेच, अशा प्रकारे गुंतागुंतीची परिस्थिती टाळण्यासाठी आपली बोली लावण्यासाठी अखेरच्या क्षणाची वाट पाह नये.

टीप: स्वैर मराठी अनुवाद, सर्व कायदेशीर बाबींकरिता इंग्रजीतील नोटिसच ग्राह्य धरली जाईल.

११ जानेवारी २०२१ कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायंस ऑफिसर

संचालक मंडळाच्या आदेशानुसार

फोर्स मोटर्स लिमिटेड कॅरिता

किशोर पी. शाह

स्थळ : पुणे

दिनांक : ०८/०१/२०२१

अधिकृत अधिकारी, बँक ऑफ इंडिया

त्यानंतर कुठलीही तक्रार चालणार नाही. इतर जाहिराती यात्रासहल

दिनांक ०८/०१/२०२१

व्यवसाय

हडपसर, पुणे-411060

0090280201-1-1

राष्ट्रीय केंद्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम चाल् करण्यासाठी अधिकृत प्रशिक्षण/ अभ्यासक्रम केंद्र घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. मो.

0090280260-2 जाहिरातविषयक

9321989026.

0070726181-1

visit us at WWW.LOKSATTA.COM

मागणी नोटीसीची

तारीख

३७६००/- \* १२ दिवस-४८४००/- \* १६ दिवस-महत्त्वपूर्ण निवेदन टूर्स''तर्फे 3% Discount-

करण्यापुर्वी अववा त्यांच्याबरोवर कोणत्याही स्वरूपाचे संमतिपत्र कार्यसिद्ध करण्यापूर्वी अववा एखाद्या जाहिरातीयर आधारित कोणतीही कर्ती करण्यापुर्वी त्यांनी आवश्यक ती चीकशी

अधिकृत अधिकारी यांचा

करण्याची खबरदारी ध्यावी.

पुणे वसुली विभाग : ११६२/६, शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ रोड, पुणे-०५ फोन: 0२0-२५५३१३१२, 0२0-२५५३६०९०, ईमेल: Recovery.Pune@bankofindia.co.in